

पद्मकाष्ठ ist *Cerasus Puddum Wall.*
 पद्मकृण्ड n. Bez. einer best. mystischen Figur Verz. d. Oxf. H. 96, b, 11.
 पद्मकूट m. N. pr. eines Fürsten der Vidjādhara KATHĀS. 59, 86.
 पद्मकोश 2) पद्मकोशी कौरी कृत्वा संज्ञिष्टौ KATHĀS. 65, 197.
 पद्मखण्ड Spr. 1636. der Abschnitt von der Lotusblüthe, Titel eines Kapitels im Brahmandapurāṇa Verz. d. Oxf. H. 30, a, 8.
 पद्मगर्भ N. pr. eines Brahmanen KATHĀS. 73, 201.
 पद्मगुप्त m. N. pr. eines Dichters DAṢAR. Comm. 96, 4 v. u.
 पद्मचरण m. N. pr. eines Schülers des Ṣaṃkarākārja, = पद्मपाद Verz. d. Oxf. H. 257, b, 22.
 पद्मनन्दिन् m. N. pr. eines Autors SARVADARĢANAS. 33, 20.
 पद्मनाभ 6) ein Fürst HALL 44. KATHĀS. 95, 4. ein Brahmane 87, 34.
 °तीर्थ HALL 113. °मिथ्र 21. °भट्ट Verz. d. Oxf. H. 356, a, 4.
 पद्मनाभद्वादशी f. Bez. des 12ten Tages in der lichten Hälfte des Āṣṭvaja-jugā Verz. d. Oxf. H. 58, a, 33.
 पद्मनाभपुरी m. N. pr. eines Gelehrten Verz. d. Oxf. H. 227, b, 18.
 पद्मपद m. = पद्मपाद Verz. d. Oxf. H. 257, a, 9.
 पद्मपाद m. N. pr. eines Schülers des Ṣaṃkarākārja, = Sunandana Verz. d. Oxf. H. 221, b, No. 538. 247, b, 1 v. u. 253, a, 36. 255, a, 9. b, 7. 257, a, 10. b, 31. 33. 258, b, 33. Vgl. पद्मपादाचार्य und पादपद्म.
 पद्मप्रभा f. N. pr. einer Tochter Mahādamaśhtrīa's KATHĀS. 108, 178.
 पद्मवन्धु 3) °कुल N. pr. eines Geschlechts Verz. d. Oxf. H. 125, b, 4 v. u.
 पद्मभास, die neuere Ausg. पद्मनाभ.
 पद्मरति f. N. pr. zweier Fürstinnen KATHĀS. 52, 93. 83, 6.
 पद्मराग 2) श्रीः पद्मरागाद्भवेत् Spr. 2706.
 पद्मवत् 3) f. °वती N. pr. einer Stadt BHĀG. P. 12, 1, 35.
 पद्मवेश (richtiger °वेष) m. N. pr. eines Fürsten der Vidjādhara KATHĀS. 65, 58.
 पद्मशेखर m. N. pr. eines Fürsten der Gandharva KATHĀS. 115, 25.
 पद्मसुन्दर m. N. pr. eines Autors Verz. d. Oxf. H. 392, a, No. 70.
 पद्मसेन KATHĀS. 73, 400.
 पद्मकेममणि m. N. pr. eines Lehrers Verz. d. Oxf. H. 372, b, No. 264.
 पद्माकर, त्यक्तपद्माकरा प्राप्ता श्रीर्मया KATHĀS. 95, 68.
 पद्माङ्गु m. = पद्मपाद Verz. d. Oxf. H. 258, a, 12.
 पद्मावती 12) N. der Stadt Uḡḡajini im Kṛtājuga KATHĀS. 83, 6.
 पद्मावलि Titel einer Schrift WILSON, Sel. Works 1, 167.
 पद्मिष्ठा (superl. von पद्म) f. N. pr. eines Frauenzimmers KATHĀS. 73, 202.
 पद्मोद्भव Z. 4, das Wort bezeichnet auch in Verz. d. B. H. Brahman; vgl. Verz. d. Oxf. H. 8, a, 22. 12, b, 31.
 पद्य 3) b) Spr. 2777. — Sp. 464, Z. 4 lies 4) st. 3). — 4) Verz. d. Oxf. H. 198, b, No. 468. 207, a, 5. पद्यं चतुष्पदी तच्च वृत्तं ज्ञातिरिति द्विधा KĀVYĀD. 1, 11. Ind. St. 8, 289. WEBER, RĀMAT. UP. 362 (पद्याः!) 363. — 5) n. Titel verschiedener Hymnen HALL 146. 152. — Vgl. मङ्गल°.
 पद्यमय ŚĀU. D. 206, 18. — Vgl. गद्यपद्यमय u. गद्य 2).
 पद्यवत् (von पद्य) adj. in नातिप्रचुर° nicht zu viele Verse enthaltend ŚĀU. D. 278.
 पन्थक vgl. मङ्गल°.
 पन्तद (पन्त + 4. Ḍ) adj. dem die Zähne ausgefallen sind KĀR. ḢR. 6,

3, 21. = ज्ञातदत्त (!) Schol.
 पब्बक, पव्यक Ind. St. 8, 306.
 पयःपारावार (पयस् + पा°) m. das Milchmeer Spr. 4705.
 पयस्वल 1) die neuere Ausg. पयस्विनीः.
 पयोप्रकृतमर्थनप्रकार m. Titel einer Schrift HALL 192.
 पयोमय (von पयस्) adj. aus Wasser bestehend KATHĀS. 101, 189.
 पयोरय (पयस् + रय) m. ein reissender Strom Spr. 3537.
 पयोरशि (पयस् + रा°) m. Meer Spr. 1886. 4306. Bez. der Zahl vier Ind. St. 8, 345.
 1. पर, Z. 4 Schol. zu BHĀG. P. 4, 19, 38: पिपीपृहि (nach BENFAY पि = श्रियि) श्रियः प्रयोगः प्रियासम् AV. 3, 5, 4. 5) पूर्णा befriedigt BHĀG. P. 10, 87, 45. Vgl. auch पूर्णा. — 2. caus. 1) vervollständigen, ergänzen Spr. 2712. Sp. 473, Z. 12. figg. कृष्णपूरित (eine Muschel) BHĀG. P. 6, 8, 23. — 3) BHĀG. P. 8, 8, 6.
 — श्रमि caus. füllen, vermehren, steigern: तेनस्तस्याभिपूरयन् R. 7, 63, 18. reichlich beschenken mit (instr.) KATHĀS. 120, 80. vollbringen, ausführen R. 7, 35, 14.
 — श्रव, खावावटं प्रोक्तञ्जलावपूर्णम् angefüllt VARĀH. BRH. S. 55, 24.
 — श्रा 2) Z. 4 lies श्रापूरि; Z. 11 lies श्रापूर्यमाणेन.
 — नि vgl. oben निपरण.
 — परि, °पूर्णा angefüllt mit, voll von: पयः° VARĀH. BRH. S. 19, 16. धान्य° 51, 18. vollkommen: परिपूर्णानन्द WEBER, RĀMAT. UP. 344. — caus. füllen, verstopfen: किञ्च च परिपूरयेत् KĀM. NĪTIS. 12, 40. °पूरित erfüllt von BHĀM. 1, 69 (s. oben u. कटुता). reichlich: सरितः — परिपूरिताम्भसः Spr. 4831.
 — प्र caus. °पूरित gefüllt mit, voll von Verz. d. Oxf. H. 72, a, 25. KATHĀS. 67, 40. Jmd (acc.) reichlich beschenken mit (instr.) 58, 139.
 — प्रति caus. vollbringen, ausführen R. 7, 55, 11. Jmd befriedigen Spr. 4883.
 — सम्, °पूर्णा voll so v. a. nicht mager VARĀH. BRH. S. 69, 20. 32. 101, 14. श्रसंपूर्णा unvollständig HALĀS. 4, 28.
 2. पर 1) पर्षणि infin. in der Bed. eines imperat. (vgl. u. 1. भू mit श्रभिप्र) RV. 10, 126, 3. — 2) Sp. 477, Z. 2 पिपृहि gegen das Metrum die ed. Bomb.; Schol.: पिपृहि वैतरणीमुत्तार्य पालय. — 3) im Stande sein, vermögen (mit infin.): पिप्रुः BHĀG. P. 7, 9, 8. न पिप्रुः न पूर्णाः (also zu 1. पर) न शक्ता इत्यर्थः. — caus. Z. 2 vom Schluss nach 5, 316 hinzuzufügen SARVADARĢANAS. 99, 20. 124, 7. 130, 1.
 — श्रति caus. vgl. oben श्रतिपरय.
 3. पर, श्राप्त erklärt der Schol. durch व्याप्त, श्राप्तोति durch व्याप्रियते.
 — व्या caus.: यत्रैता लक्ष्मीचलाचलदशो व्यापारयन्ति भ्रुवौ wo sie die Brauen beschäftigen so v. a. wohin sie sie richten Spr. 2297.
 पर 1) c) पूर्वम्, परम् einen Ahnen, einen Nachkommen Spr. 2906. ज्ञायते श्रापरत्परम् (ङःखम्) aus einem Leid ein nachfolgendes (anderes) 1702. — d) परात्परतरं याति zur höchsten (Stellung) Spr. 4512. चेतः परतरे समाधीयताम् auf das Höhere 3836. न च धर्मो द्यापरः höher als das Mittel 5071. n. am Ende eines adj. comp.: परापकारव्यापारपरो यः पुरुषः nur bedacht auf 1732. पञ्चादिका दशपरस्तत्राङ्काः wenigstens fünf und höchstens zehn ŚĀU. D. 277. मुखास्वादपरो यस्तु संसारे सत्समागमः